

# मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय

## प्रसिध्दीपत्रक

दिनांक ५ मार्च २०१४ रोजी भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१४ ची घोषणा केली आहे. त्यानुसार राज्यात तीन टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक घेण्यात येणार असून त्याबाबतचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.	तपशील	पहिला टप्पा	दुसरा टप्पा	तिसरा टप्पा
१.	अधिसूचना जारी करण्याचा दिनांक	१५ मार्च २०१४ शनिवार	१९ मार्च २०१४ बुधवार	२९ मार्च २०१४ शनिवार
२.	नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक	२२ मार्च २०१४ शनिवार	२६ मार्च २०१४ बुधवार	५ एप्रिल २०१४ शनिवार
३.	नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्याचा दिनांक	२४ मार्च २०१४ सोमवार	२७ मार्च २०१४ गुरुवार	७ एप्रिल २०१४ सोमवार
४.	उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक	२६ मार्च २०१४ बुधवार	२९ मार्च २०१४ शनिवार	९ एप्रिल २०१४ बुधवार
५.	मतदानाचा दिनांक	१० एप्रिल २०१४ गुरुवार	१७ एप्रिल २०१४ गुरुवार	२४ एप्रिल २०१४ गुरुवार
६.	मतमोजणीचा दिनांक	१६ मे २०१४ शुक्रवार		
७.	मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक	२८ मे २०१४ बुधवार		

टप्पानिहाय मतदारसंघ पुढीलप्रमाणे :

**पहिला टप्पा :** ५-बुलढाणा, ६-अकोला, ७-अमरावती (अ.जा.), ८-वर्धा, ९-रामटेक (अ.जा.), १०-नागपूर, ११-भंडारा-गोंदिया, १२-गडचिरोली-चिमूर (अ.ज.), १३-चंद्रपूर व १४-यवतमाळ-वाशिम. एकूण लोकसभा मतदारसंघ-१०

**दुसरा टप्पा:** १५-हिंगोली, १६-नांदेड, १७-परभणी, ३३-मावळ, ३४-पुणे, ३५-बारामती, ३६-शिरूर, ३७-अहमदनगर, ३८-शिर्डी (अ.जा.), ३९-बीड, ४०-उस्मानाबाद, ४१-लातूर (अ.जा.), ४२-सोलापूर (अ.जा.), ४३-माढा, ४४-सांगली, ४५-सातारा, ४६-रत्नागिरी-सिंधुदूर्ग, ४७-कोल्हापूर व ४८-हातकणंगले. एकूण लोकसभा मतदारसंघ-१९

**तिसरा टप्पा :** १-नंदुरबार (अ.ज.), २-धुळे, ३-जळगांव, ४-रावेर, १८-जालना, १९-औरंगाबाद, २०-दिंडोरी (अ.ज.), २१-नाशिक, २२-पालघर (अ.ज.), २३-भिवंडी, २४-कल्याण, २५-ठाणे, २६-मुंबई

(उत्तर), २७-मुंबई (उत्तर-पश्चिम), २८-मुंबई (उत्तर-पूर्व), २९-मुंबई (उत्तर मध्य), ३०-(मुंबई दक्षिण मध्य), ३१- मुंबई (दक्षिण) व ३२-रायगड एकूण लोकसभा मतदारसंघ-१९

तसेच श्री. सुभाष झनक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या ३३-रिसोड या विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीचा कार्यक्रमदेखील घोषित करण्यात आला असून सदर निवडणूकीसाठी दि. १० एप्रिल २०१४ रोजी मतदान घेण्यात येणार आहे.

निवडणूकीची घोषणा झाल्यापासून भारत निवडणूक आयोगाची आदर्श लागू झाली आहे. सदरहू निवडणूकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत स्वेच्छाधीन निधीतून अनुदानाचे वाटप, राजकीय पक्ष व उमेदवार यांचेशी संबंधित असलेली आदर्श आचारसंहिता, मंत्र्यांचे दौरे व शासकीय वाहनांचा वापर इ. बाबतच्या भारत निवडणूक आयोगाच्या सर्व स्थायी सूचना लागू झाल्या आहेत.

या निवडणूकीसाठी १ जानेवारी २०१४ या अर्हता दिनांकावर आधारित तयार करण्यात आलेल्या मतदार यादीचा वापर करण्यात येणार आहे. दिनांक ३१/०१/२०१४ रोजी अंतिमरित्या प्रसिध्द करण्यात आलेल्या मतदार यादीत एकूण ४,१८,४१,९१६ पुरुष, ३,७१,२४,४५६ महिला व इतर २७० असे एकूण ७,८९,६६,६४२ इतक्या मतदारांची नोंदणी झालेली आहे. ज्या पात्र नागरिकांची अद्यापपर्यंत मतदार नोंदणी झालेली नाही असे सर्व नागरिक त्या त्या टप्प्यातील उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याच्या अंतिम दिनांकाच्या १० दिवस आधीपर्यंत आपले अर्ज दाखल करू शकतात.

आदर्श आचारसंहितेच्या काळात राजकीय पक्षांनी व उमेदवारांनी काय करावे किंवा करू नये (Dos and Don'ts) याबाबतची माहिती सोबत देण्यात आली आहे. तसेच निवडणूकीसंदर्भातील सर्व सूचनांचा तपशील भारत निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ [www.eci.nic.in](http://www.eci.nic.in). वर उपलब्ध आहे. उमेदवारांनी दाखल केलेली शपथपत्रे व खर्चाचे तपशील वेळोवेळी <http://ceo.maharashtra.gov.in> किंवा <http://ceomaharashtra.nic.in> या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.

तरी निवडणूकीसंदर्भात निवडणूक यंत्रणेस सर्व प्रकारचे सहकार्य करावे तसेच सर्व मतदारांनी निवडणूकीत भाग घेऊन मतदान करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

सही/-

(नितीन गद्रे)

दिनांक : ०५/०३/२०१४

प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी  
महाराष्ट्र राज्य